

मनोज जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी तयार

मुंबईत आल्यानंतर त्यांची भेट घेणार : राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलना दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे मुंबईत दाखल झाल्यानंतर सरकारची मंत्रिमंडळ उपसमिती त्यांच्यासोबत चर्चा करेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. आम्ही कालही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे हे काल मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचे दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईकडे मार्गस्थ होतील. दरम्यान, मनोज जरांगे यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील काल म्हणाले होते. आंदोलकांची चर्चेची तयारी असेल, तर सरकारही चर्चेसाठी तयार आहे, असेही त्यांनी काल म्हटले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी शिवनेरीवरून माध्यमांशी बोलताना आम्ही भेटायला तयार आहोत, असे म्हटले आहे. त्यामुळे आपणही मनोज जरांगेची चर्चेला तयार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीची कमाल २० दिवसांत ६० टक्क्यांची अफलातून वाढ

अंजली दमानिया यांनी उपस्थित केला सवाल

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या इथेनॉल निर्मिती कंपनीच्या शेअरचा भाव 20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांनी वाढल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निखील गडकरींची कंपनी इथेनॉल निर्मिती करते. त्यामुळेच त्याचे बाबा (नितीन गडकरी) आपल्या उत्सर्जनावर ए20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल टोकत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इथेनॉल हे उसासारख्या पिकांपासून तयार केले जाते, ते पेट्रोलमध्ये मिसळल्याने जीवाश्म ईंधनावरील अवलंबित्व कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात घट होते. पर्यायाने हवेची गुणवत्ता सुधारून हरितगृह वायूचे प्रमाण कमी होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात, इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षण घालवण्याचे पाप उद्धव ठाकरेंचे : नवनाथ बन

मुंबई : आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. 14 टक्के आरक्षण दिले मराठा आर्थिक विकास महामंडळाचे पुनर्जीवन केले. पण उद्धव ठाकरे यांच्या नाकटेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेलं. त्यामुळे आरक्षणाचे पाप उद्धव ठाकरेंचे आहे. संजय राजूत यांनी सामना मध्ये मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणत चंगचित्र काढलं होतं. आमच्या मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या संजय राजूत यांची आरक्षणावर बोलण्याची पात्रता नाही, आधी त्यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. नवनाथ बन पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेब फॅन क्लब प्रवक्तें पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करतात, पण महाराष्ट्राची जनता जाणते की महायुती सरकारने दिलेलं आरक्षण मविआ सरकारामुळेच गेलं होतं. त्या यामुळे राजूत यांनी आरक्षणावर बोलण्याऐवजी जनतेची माफी मागावी. इतर एकाही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. याची आठवणही बन यांनी करून दिली.

केंद्र सरकार देशाचे आहे की फक्त गुजरातचे?

रोहित पवार यांचा सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्र सरकार देशाचे आहे की फक्त गुजरातचे? असा खडा सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. जागतिक दर्जाची मैदाने, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा व क्रीडाप्रेमी संस्कृती यामुळे अहमदाबाद हे या स्पर्धेसाठी आदर्श यजमान शहर असल्याचेही मंत्रिमंडळाने युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावात म्हटले आहे. या निर्णयामुळे भारताचा यजमानपदाचा दावा अधिकृत झाला आहे. आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मार्च महिन्यात स्वतःचा पत्र सादर केल्यानंतर औपचारिक प्रस्ताव सादर करण्याचा मार्ग मोकळ्या होईल. आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारकडून अत्यंत पद्धतशीरपणे मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी केलं जात असल्याचा आरोप आम्ही उगाच करत नाही. सेंटरपासून तर हिरे व्यवसायापर्यंत असे अनेक कुटाणे केंद्र सरकारने केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता 2030 कॉमनवेल्थ गेम्ससाठी केंद्र सरकारने अहमदाबादचं नाव सुचवलं. वास्तविक मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी नैसर्गिक निवड असताना केंद्र सरकारची प्राथमिकता मात्र गुजरातलाच आहे.

आरक्षणाच्या रणांगणात ती मागणी फसली? शिंदे समितीचा अहवाल ठरला गेमचेंजर

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळव्ये, यासाठी मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत. मुंबईच्या आंदोलनाची हाक देत त्यांनी हैद्राबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी पुढे केली. या गॅझेटमध्ये मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, ही मागणीच निरर्थक असल्याचे वास्तव शिंदे समितीने उघड केले आहे. तत्कालीन गॅझेटमध्ये केवळ समाजगटांची आकडेवारी आहे, व्यक्तीगत माहिती नाही. त्यामुळे निव्वळ या कागदपत्रांच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, असा स्पष्ट निष्कर्ष समितीने नोंदवला. यासाठीच समितीने तेलेग्याचा दौरा करतून हैद्राबाद गॅझेटची छननी केली. हजारो कागदपत्रे तपासल्यानंतरही व्यक्तीनिहाय माहिती मिळाली नाही, असा अहवाल तयार झाला. दरम्यान, या तिन्ही गॅझेटचा सखोल अभ्यास सुरू असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सरकारने शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असून, अहवाल आल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. गुंतवणीच्या या प्रक्रियेत अन्याय टाळायचा आहे, असे विखे पाटील म्हणाले.

गणेशोत्सवावर पावसाचे सावट

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २८ :

राज्यात गणेश चतुर्थीच्या काळात राज्यात जोरदार पाऊस परतण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण, तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मराठावाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या काळात नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. महाराष्ट्रात 8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला होता. मुंबईसह नंदिद जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने उघडीप देत थोडा दिलासा दिला होता. मात्र, आता पुन्हा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीवादळी वाऱ्यांमुळे देशभरातील हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसह संपूर्ण



कोकण किनारपट्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठावाड्यात जवळपास 8-10 दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने उघडीत दिली होती. आता मात्र हवामानात काही बदल जाणवत असल्याने पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत (31 ऑगस्टपर्यंत) मराठावाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी,

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही आजसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये बुधवारी रात्री एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. विरार परिसरातील विजय नगरमध्ये बुधवारी रात्री १२.०५ वाजता सुमारे ५० फ्लॅट असलेले चार मजली रमाबाई अपार्टमेंट शेजारी असलेल्या एका रिकाम्या घरावर कोसळले.

मुंबई उच्च न्यायालयात आणखी १४ नवे न्यायमूर्ती

■ महासागर प्रतिनिधी,

मुंबई, दि. २८ :

मुंबई उच्च न्यायालयाला आणखी १४ न्यायमूर्ती मिळणार आहेत. या १४ ही न्यायमूर्तींची वकिलामधून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली.

न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेल्यांमध्ये सिद्धेश्वर टोंबेर, मेहरोज खान पठाण, रणजितसिंह भोंसले, संदेश पाटील, श्रीराम शिरसाट, हितेन वेणेगावकर, रजनीश व्यास, राज वाकोडे, नंदेश देशपांडे, अमित जामसांडेकर, आशिष चव्हाण, वैशाली

फरहान दुभाष यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हितेन वेणेगावकर, आशिष चव्हाण, संदेश पाटील आणि श्रीराम शिरसाट हे चौघे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि

सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांची उच्च न्यायालयात दाखल अनेक प्रकरणांत बाजू मांडत होते. वेणेगावकर हे उच्च न्यायालयात मुख्य सरकारी वकील म्हणूनही पदभार सांभाळत होते. तर वाकोडे हे सरन्यायाधीश यांचे नातेवाईक असल्याचे पुढे आले होते.

दरम्यान, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची यासंदर्भात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. त्यात या १४ न्यायमूर्तींच्या नावांची शिफारस करणाऱ्या प्रस्तावाला न्यायवृंदाने मान्यता दिली होती व शिफारशीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र

सरकारकडे पाठवला होता. केंद्र सरकारने मंगळवारी रात्री उशिरा या प्रस्तावाला मंजुरी दिली. गणेशोत्सवाच्या पारश्वर्भीमीवर सध्या उच्च न्यायालयाचे फरहान दुभाष यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हितेन वेणेगावकर, आशिष चव्हाण, संदेश पाटील आणि श्रीराम शिरसाट हे चौघे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि

आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू

■ महासागर प्रतिनिधी,

पुणे, दि. २८ :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यांच्यासोबत मुंबईकडे निघालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत पावलेल्या आंदोलकाचे नाव असून, ते केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी होते. या घटनेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी याआधीही अनेकांनी बलिदान दिले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळव्ये या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. मोर्चाचा जुन्नर येथे पहिला मुक्काम होता. सतीश देशमुख हे देखील मनोज जरांगेसोबत मोर्चात सहभागी झाले होते.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा पुन्हा फटका



■ महासागर प्रतिनिधी,

नांदेड, दि. २८ :

छत्रपती संभाजीनगर गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने नांदेड आणि लातूर जिल्ह्यास अतिवृष्टीचा पुन्हा मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यातील ३०, नांदेडमधील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची झाली. या सर्वाधिक नायगाव तालुक्यातील नरसीमध्ये ११५ मिलीमीटर पाऊस झाला. नायगाव शहरातील अनेक घरांमध्ये आता पाणी शिरू लागले आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. नायगाव आणि परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे. यामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टीचा पिकांना

मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून रात्री झालेल्या पावसामुळे खालील मार्गांवर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे माणकेश्वर - उदगीर, बोटकुळ - निलंगा, अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर-अतनूर-बाराळी रस्ता बंद आहे. उटी व अलमला रस्त्यावरतसेच दैठना येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. औसा ते हसलंगन रोडवर जवळपावाडी येथे पुलावरून पाणी जात आहे. तसेच एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे सदर मार्गांवरील वाहतूक बंद आहे. धडकनाळ बोरगावच्या पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर

मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. नायगाव तालुक्यातील नरसी - बिलोली हा मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यात पुन्हा मुळसभार पावसाने धैमान घातले आहे. जाहूर - उंद्री - देगलूर हा मार्ग बंद झाला आहे. शेत शिवारात जिकडे - तिकडे पाणीच पाणी घुसले आहे. त्यामुळे आधीच पाण्यात असलेली पिके आता पूर्णतः वाया गेली आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणांमधील पावसामुळे नांदेडहून पुढे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या असून काहीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे दक्षिण जाणारी रेल्वेव्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले.

नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. २८ :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर मुंबईहोचलेत. त्यांच्या मोर्चांमुळे मुंबई व उपनगरातील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल केलेत.

पोलिसांच्या अधिसूचनेनुसार, लोणवळ, खोपोली येथून मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येणाऱ्या वाहनांना तसेच रायगड जिल्ह्यातील खालापूर शेडुंग मार्गे येणाऱ्या वाहनांना पनवेल शहर व कळंबोली परिसरातील महामार्गावर शिरकाव करू नये म्हणून आंदोलकांची वाहने



येतील त्यावेळी मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून कोनफाट्याकडे तसेच बोलें टोलनाका ते पळसे फाटा महामार्गावर प्रवेश बंदी असणार आहे. यावेळी दुचाकी व हलक्या वाहनांना कळंबोली सर्कलमार्गे पनवेल शीव महामार्गावरील आणि खालापूर व खोपोली मार्गांचा वापर

करता येईल. पोलिसांनी या प्रकरणी कळंबोलीच्या मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील पनवेल शीव महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जाण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई - गोवा महामार्गावरील पळसे ते अटलसेतुला जोडणाऱ्या जेएनपीटी महामार्गावर आंदोलकांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली जाईल. यावेळी अवजड वाहनांना पळसे ते गव्हाणफाटा दरम्यान प्रवेशबंदी असेल. पण दुचाकी व हलक्या वाहनांना साईगाव, दिघोडे, चिरेनेर या पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. पनवेल येथील पळसे फाटा ते डी पॉईंट जेएनपीटी मार्गावरून आंदोलकांची वाहने जातील तेव्हा हा मार्ग अवजड व इतर वाहनांसाठी बंद असेल. त्यावेळी हलक्या वाहनांना पनवेल शहर,

कळंबोली उरणफाटा या अंतर्गत मार्गांचा वापर करता येईल.

गव्हाणफाटा पोलिस चौकीच्या अंतर्गत येणारी जेपीटी महामार्ग ते गव्हाणफाटा आणि किल्ला जंक्शन या मार्गांवरून आंदोलकांची वाहने पामबीच मार्गे वाशीपर्यंत जातील. या कालावधीत इतर वाहनांची या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाईल. यावेळी हलक्या वाहनांना नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांचा वापर करता येईल, असे पोलिसांनी आपलआ अधिसूचनेत सांगितले आहे. सीबीडीमधील वाहनांनाही आंदोलकांची वाहने पामबीच मार्गावरून जातील तेव्हा हा मार्ग वापरता येणार नाही. यावेळी आर्मामार्ग व ठाणे मार्गांचा वापर करण्याचा पर्याय वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून दिला आहे. आंदोलकांची

वाहने वाशीतून मार्गस्थ होतील त्यावेळी वाशी प्लाझा व वाशी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल. या स्थितीत वाशीतील हलक्या वाहनांना पनवेल शीव महामार्ग मार्गे सानपाडा रेल्वेस्थानकाजवळील सेवा रस्त्याने वाशी रेल्वे स्थानक गाठता येईल. वाहतूक पोलिसांचे हे निर्बंध केवळ आंदोलक काळ्यापुरते लागू राहतील. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस व जीवनावश्यक सेवा आदी आपत्कालीन सेवांवांगट येणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट असेल. वाहनचालकांनी गती व अडचणी टाळण्यासाठी पोलिसांनी आखून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही नवी मुंबई वाहतूक पोलिस दलाचे उपयुक्त तिरपुती काकडे यांनी केले आहे.

मुंबईत जोरदार बॅनरबाजी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २८ :

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने रंग घेत असताना, मुंबईत नवा राजकीय स्फोट घडला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला थेट उत्तर देण्यासाठी भाजपने रस्त्यावर बॅनर युद्ध छेडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ शहरात जागोजागी लागलेले भव्य फलक आता चर्चेचा ठराविक विषय ठरले आहेत.

"इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो", "मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस", "उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस" अशी घोषवाक्ये बॅनरवर ठळकपणे झळकत आहेत. या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, मराठा आरक्षणाच्या चळवळीला थेट फडणवीस यांच्या कर्तृत्वाचा प्रत्युत्तरात्मक आधार दिला जात असल्याचे स्पष्ट होते.

भाजप आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंज डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बॅनरबाजी करण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या चौकात लागलेल्या या पोस्टर्समुळे आता राजकीय पातळीवर नवे समीकरण उभे राहणार का, हा प्रश्न अधिकच गडद होत आहे.

मराठा समाजाचा भावना उफाळून आल्या असतानाच भाजपने अशा पद्धतीने आपली बाजू मांडण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे संघर्षाचा रंग रस्त्यावर दिसू लागला असून, पुढील काही दिवसांत हे बॅनर युद्ध किती तीव्र होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

'म' मराठीच्या जयघोषाने ११ गणेश मंडळाची संयुक्त मिरवणूक

■ महासागर प्रतिनिधी, पुणे, दि. २८ :

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे या वर्षी "म" मराठीचा या जयघोषाने धनकवडी येथील ११ गणेश मंडळांची संयुक्त रूपाने निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित हजारो गणेश भक्तांना आकर्षित केले.

बुद्धीच्या देवतेला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण करून भाषांच्या गौरव रथावर धनकवडी येथील 11 मंडळांचे गणपती विराजमान झाले होते. या एकत्रित सार्वजनिक मिरवणुकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ सहभागी झाले होते.

ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे



काढण्यात आली. ज्ञान प्रबोधिनीचा एक सुर, एक तालात वाजवण्यात आलेल्या ढोल पथकांने गणेश भक्तांना आकर्षित केले. मिरवणुकी दरम्यान 500 मराठी भाषा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच मिरवणूक मार्गावर 10 हजार मराठी पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, वर्षा तापकीर, माजी नगरसेवक विशाल तांबे, मोहिनी देवकर, धनकवडी येथील सहाय्यक आयुक्त सुरेखा बगने, आणि इटली वरून आलेल्या अर्ना मंडम यांची विशेष उपस्थिती होती.

कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळी मुंबईत सक्रिय व्यावसायिकाला २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी

■ महासागर प्रतिनिधी,

मुंबई, दि. २८ :

कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई गणेशोत्सव काळात मुंबईत सक्रिय झाला आहे. गोंरेगावमधील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला २५ लाखांच्या खंडणीसाठी बिष्णोई टोळीतील एका गुंडाने फोन केला आहे. खंडणी न दिल्यास कुटुंबाला ठार मारण्याची धमकी या गुंडाने दिली. याप्रकरणी गोंरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहे.

गणेशोत्सव काळात मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंबर कसलेली

असताना कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाने खंडणीसाठी केलेल्या फोनने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीने नुकतीच हास्यअभिनेता कपिल शर्मा यांच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार केला होता. त्याच्या तपासाचे धागेदोर जुळवत असताना या नव्या फोनने पोलिसांची चिंता वाढवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील एका गुंडाने गोंरेगावमध्ये राहणाऱ्या एका मोठ्या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन केला आहे. फोन करणाऱ्या गुंडाने २५ लाख रुपये आणि १ किलो सोन्याची मागणी केली आहे. ही

मागणी पूर्ण केली नाही, तर व्यावसायिकासह संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आहे. घाबरलेल्या व्यावसायिकाने या प्रकरणी गोंरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संस्थेतच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र त्याने लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव घेतल्याने आम्ही या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मूर्तीकाराचे १५ हजार रुपये चोरीला

■ महासागर प्रतिनिधी,

पिंपरी, दि. २८ :

गणपती स्टॉलवर एका मूर्तीकाराच्या पॅन्टमधून जबरदस्तीने १५ हजार रुपये चोरीलाची घटना बुधवारी दुपारी भोसरीत घडली. याबाबत गौरव दत्तात्रय नलावडे (२७, ओतूर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीपीएल सोलंकी गुजर (चाकण) आणि सुमित बनोस रोडोड (चाकण)

या दोघांना अटक केली आहे. यांच्यासह आणखी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव हे गणपती मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर असताना, आरोपी सुमितने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १५ हजार रुपये जबरदस्तीने काढले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आले.

गँगस्टर अरुण गवळीला सुप्रीम कोर्टात जामीन

■ महासागर प्रतिनिधी,

मुंबई, दि. २८ :

शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कुख्यात अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. यामुळे गवळीला तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. कमलाकर जामसंडेकर यांची 18 वर्षांपूर्वी 2 मार्च 2007 रोजी हत्या करण्यात आली होती. जामसंडेकर त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक होते. ते आपल्या घाटकोपर येथील घरात टोळी पाहत असताना अरुण गवळी गॅंगचे गुंड त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. तेव्हापासून अरुण गवळी तुरुंगात बंदिस्त आहे. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी त्याने सुप्रीम कोर्टात अनेकदा याचिका दाखल केली. पण कोर्टाने ती फेटाळली. अखेर कोर्टाने आज त्याला जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला.

उल्लेखनीय बाब म्हणजे कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मुंबईत तेव्हा मोठी खळबळ माजली होती. तेव्हा या घटनेची मोठी चर्चा झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला होता. त्यानंतर अरुण गवळीला अटक केली होती. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने गवळीसह इतर 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा टोठावली.

अप्रोच रस्त्यांवर पर्यायी सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव



संयुक्त पाहणी दौरा

जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभाग यांच्या अधिकाऱ्यांचा पथकासह शहरातील महत्वाच्या रस्त्यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही पर्यायी मार्गांचा विचार करण्यात आला.

या रस्त्यांचा वापर पादचारी, सायकलस्वार, दुचाकी व हलकी वाहने यांच्यासाठी करता येईल. प्रकाशव्यवस्था, तात्पुरती दुरुस्ती, पार्किंग आणि वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यांची सोय केल्यास शहरातील गर्दी कमी होईल, असे मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी सांगितले.

नवीन पुलासाठी प्रयत्न सुरू

सध्याच्या पुलाचे आरसीसी व स्टील घटक कमकुवत झाल्याचे ऑडिट अहवालात नमूद आहे. त्यामुळे हा पूल वापरणे असुरक्षित ठरले आहे. नवीन पुलाची उभारणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

पर्यायी रस्त्यांचा प्रस्ताव

- ▶ नेहरू मैदानातून रायली प्लॉट-जयस्तंभ चौक मार्गाला जोडणारा अप्रोच रस्ता
- ▶ बेलपूरा मार्गातून राजापेट भागाला जोडणारा रस्ता
- ▶ जिल्हा ग्रंथालय शेजारील अप्रोच रस्ता

शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत!

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महासागर प्रतिनिधी अमरावती, (दि.28) - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. फक्त ऑगस्ट महिन्यातच तब्बल 44 हजार 588 हेक्टर क्षेत्र



बाधित झाले असून, यामध्ये 272 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. कापूस, तूर, सोयाबीन, धान, मका यांसारख्या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे 53 कुटुंबांतील 216 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एकूण 896 घरांची अंशतः पडझड झाली असून 14 घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. याशिवाय आठ झोपड्या आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी

झाला आहे. तसेच 24 लहान आणि 19 मोठी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. शेतपिकांच्या पंचनामे अहवालाच्या आधारे मदतीची मागणी शासनाकडे तातडीने पाठविण्यात येईल. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पंचनाम्याचे काम त्वरीत पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड



महासागर प्रतिनिधी

मोर्शी, (दि.28) - अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली. दिनांक 24 ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून प्रशांत वाघमारे यांच्या शेतातील घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या 17 जणांपैकी 16 जणांना ताब्यात घेण्यात आले तर ऋषिकेश वैराळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या धाडीत एकूण वीस लाख तेरा हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मालमत्तेमध्ये दोन लाख बयाऐंशी हजारांहून अधिक रोख रक्कम, जुगार साहित्य, 17 मोबाईल फोन, दोन मोटरसायकली तसेच तब्बल पंधरा लाख किमतीची

हुंडाई कार यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रशांत वाघमारे, प्रफुल दारोकर, किशोर मोतीराम भगत, जितेंद्र सदाफळे, अमोल वाघमारे, शहीद छोटे खाँ, जितेंद्र डेहनकर, विलास मालवे, अंकुश दारोकार, शेख सलीम शेख इस्माईल, मंगेश सदाफळे, आशीष कोरडे, धनराज टिकस, धर्मेद गोंडाने, सौरभ गहकर आणि महादेव पानसे यांचा समावेश आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस अंमलदार बळवंत दाभणे, रविंद्र बावणे, पंकज फाटे व चालक प्रशिक वानखडे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

20 लाखांचा मुद्देमाल जप्त, 16 आरोपी अटकेत

चांदूर बाजार तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट

भरदिवसा 7 लाख

45 हजारांची चोरी

महासागर प्रतिनिधी चांदूरबाजार, (दि.28) - तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घालत जागोजागी चोरीचे सत्र चालविले आहे अशात पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदूर बाजार शहराला लागूनच असलेल्या जमापूर (शिरजगाव बंड) येथील एका घरात भरदिवसा चोरीची मोठी घटना घडली. चोरट्यांनी तब्बल 7 लाख 44 हजार 862 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेचे वेळी फिर्यादीची पत्नी व मुलगी घराला कुलुप लावून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिरजगाव बंड येथे गेली असता अज्ञात इसमांनी घराच्या मुख्य लोखंडी दरवाज्याची कडीकॉड तोडून घरात प्रवेश केला व घरातून 2,44,862 रुपयांचे सोन्याचे

दगाने व रोख रक्कम 5 लाख असा एकूण 7,44,862 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेदरम्यान गुलाबी टी-शर्ट घातलेला, ठेंगणा व अनोळखी व्यक्ती घराजवळ बसलेला दिसला होता. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती मिळताच थानेदार अशोक जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटना घडत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यात चोरीचे सत्र सातत्याने सुरू असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात सतत वाढत्या चोऱ्या, दुचाकीच्या चोऱ्या, घरफोडी अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी होत आहे. फिर्यादी मोहम्मद ताज अब्दुल राऊफ (57, जमापूर) यांचे

तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावर श्वानपथक बोलावण्यात आले होते. सनासुदीला सुरुवात झाल्याने तालुक्यात कुठलाही अपरिचित घटना घडू नये करिता एस आर पी ची अतिरिक्त कुमक कार्यरत असताना चोरट्यांना त्यांचाही धाक राहिलेला नाही अशी चर्चा नागरिकात जोर धरत आहे. तर दररोज तालुक्यात होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस स्टेशन बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा हा जवळजवळ 500 मीटर अंतरावरचा चित्र टिपण्याची क्षमता ठेवतो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. यामुळे पोलीस स्टेशनच्या अमुरासमोर असलेल्या बस स्थानकातही चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत.

सपन मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

अमरावती - सपन मध्यम प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ झाल्याने पुर नियंत्रणाच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलाशय प्रचलन सुची नुसार ऑगस्ट अखेर पाणी साठा 32.62 दशलक्ष (81.62 टक्के) अपेक्षित असताना सध्या जलाशय पातळी 512.20 मीटर व पाणी साठा 33.68 दशलक्ष (87.25 टक्के) इतका आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकल्पाचे दोन दरवाजे 10 से.मी. उंचीने उघडण्यात आले असून नदीत 15.42 क्यूमेक (544.55 क्यूसेक) पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पुढील 24 तासांत किंवा त्याआधीही पाणी विसर्ग सुरू राहणार आहे. तसेच पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व धरणात वाढणाऱ्या आवक पाण्यानुसार विसर्गांमध्ये वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून नदीपात्रांमध्ये जाणे किंवा ओलांडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी सहाय्यभूत 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे समन्वय

नागरिकांनी आरोग्य शिबीरांचा लाभ घेण्याचे

जिल्हाधिकारी यांचे आवाहन

अमरावती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि मुख्यमंत्री सचिवालयाच्या सूचनेनुसार राज्यात सर्वत्र 'श्रीगणेशा आरोग्याचा' या विशेष उपक्रमाची गुरुवारपासून (ता.28 ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पर्वत आरोग्य विभाग व गणेश मंडळांच्या

सहाय्याने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरात केवळ आरोग्य तपासणी व उपचारच नव्हे, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची व्यापक जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येणार



आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकत्रितपणे आयोजित होणाऱ्या या आरोग्य शिबिरांमुळे हजारो नागरिकांना थेट लाभ होणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील

नोंदणीकृत रुग्णालये वेगवेगळ्या गणेश मंडळांशी समन्वय साधून आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागातील गणेश मंडळांसोबत सहभागी होत आरोग्य शिबिरे घेणार आहेत. आरोग्य शिबिरांच्या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि इतर शासकीय योजनांची माहिती दर्शनी भागात प्रसारित केली जाणार आहे.

टॉप १% श्रीमंत लोक या ग्रूमिंग रितीरिवाजांचे पालन करतात



नागपूर, २८ ऑगस्ट : तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक खोलीत प्रवेश करताच सर्वांचे लक्ष का आकर्षित करतात? त्यांच्याकडे सर्वात महागडे कपडे किंवा सर्वात आलिशान कार असणे आवश्यक नाही. तरीही त्यांची उपस्थिती इतकी मजबूत आहे की लोक आपोआप त्यांना नेते मानतात. तर रहस्य काय आहे? त्यांच्या दैनंदिन ग्रूमिंग सवयींमध्ये रहस्य आहे - ते दररोज पाळणारे ते छोटे छोटे विधी आणि ज्यामुळे ते गर्दीतून वेगळे दिसतात. जगातील टॉप १% श्रीमंत आणि यशस्वी लोकांनी या सवयींना त्यांच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनवले आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे? हे विधी इतके सोपे आहेत की तुम्हीही आजपासून त्यांचा अवलंब करू शकता. डेव्हर हा भारतातील या तत्त्वज्ञानाचे नेतृत्व करणाऱ्या ब्रँडपैकी एक आहे - एक ग्रूमिंग ब्रँड जो महत्त्वाकांक्षी, परिष्कृत आणि शाहरूखानसारख्या प्रतिष्ठित सैलिटिब्रिंडीसोबत आहे. तर, चला ५ ग्रूमिंग रितीरिवाजांवर एक नजर टाकूया ज्यामुळे टॉप १% लोकांना शक्तिशाली आणि आत्मविश्वासू दिसतात - आणि माझ्यावर विश्वास ठेवा, शेवटचा मुद्दा असा आहे ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल.

वी मुव्हीज अँड टीव्हीमुळे घरबसल्या स्क्रीनवर गणेशोत्सवाचा आनंद घ्या

मुंबई २८ ऑगस्ट : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने आपले कनेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपमार्फत युजर्सना घरबसल्या गणेशोत्सवाचा आनंद घेणे सोपे केले आहे. वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपने शेमारूच्या सहयोगाने नामांकित गणपती मंडपाचे लाईव्ह दर्शन घेण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये सुप्रसिद्ध लालबागचा राजा आणि राज्यभरातील अष्टविनायक मंदिरांचा देखील समावेश असेल. अष्टविनायक मंदिरांचे दर्शन गणेशोत्सव संपल्यानंतर संपूर्ण वर्षभर घेता येईल. २७ ऑगस्टपासून लाईव्ह दर्शनाला सुरुवात होईल. गणपती मंडळांचे थेट प्रक्षेपण ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. मुंबईभर काही निवडक वी स्टोर्समध्ये देखील कंपनीने लाईव्ह दर्शनाची सुविधा दिली आहे. या निवडक स्टोर्समध्ये एलईडी स्क्रीन्स लावलेल्या असतील, वी ऍपसोबत सिंक करून या स्क्रीनवर दिवसभर लालबागचा राजाचे दर्शन घेता येईल. वी ५जी कनेक्शन घेण्यासाठी जात असाल किंवा तुमच्या काही समस्यांचे निवारण करण्यासाठी, जरा काही मिनिटे गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेण्याची संधी वीने उपलब्ध करून दिली आहे. स्टोरमधील हा अनुभव मुंबईकरांना धकाधकीच्या जीवनामध्ये थोडावेळ थांबून शांत, आध्यात्मिक वातावरणात रमण्याची व बाप्पाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी देईल.

बाजारातील अस्थिरतेत नागपूर गुंतवणूकदारांचा

टाटा फ्लेक्सी कॅप आणि मल्टी असेट फंडांकडे कल

नागपूर, २८ ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांत परदेशी फंड आउटफ्लो, कच्च्या तेलातील चढउतार, भूराजकीय तणाव आणि असमान कॉर्पोरेट उत्पन्न यामुळे बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली आहे. अशा काळात गुंतवणूकदारांना वाढ आणि स्थैर्य यामध्ये संतुलन साधणाऱ्या घोरणांची गरज असते. फ्लेक्सी कॅप फंड्स आणि मल्टी असेट अलोकेशन फंड्स त्यांच्या विविधीकरणांमुळे आणि अंगिकार, अनुकूलतेमुळे लोकप्रिय होत असून गुंतवणूकदारांना अनिश्चिततेतून मार्ग काढण्यास मदत करत आहेत.

आजची बाजारातील अस्थिरता बदलती जागतिक परिस्थिती आणि क्षेत्रीय मूल्यमापनातील अंतरांमुळे निर्माण झाली आहे. अशावेळी लवचिकता आणि वैविध्य यांना एकत्र करणाऱ्या गुंतवणूक घोरणांची आवश्यकता आहे. ही गोष्ट फ्लेक्सी कॅप फंड्स मोठे, मध्यम आणि लहान कंपन्यांचे डायव्हर्सिफिकेड अलोकेशनद्वारे साध्य करतात तर मल्टी असेट अलोकेशन फंड्स इंडिजिटल, फिक्स्ड इन्कम, सोन आणि कर्माभिेदीजमध्ये गुंतवणूक करून लवचिकता वाढवतात, असे टाटा असेट मॅनेजमेंटचे सीनियर फंड मॅनेजर चंद्रप्रकाश पडियार म्हणाले.

फ्लेक्सी कॅप आणि मल्टी असेट फंड्स गुंतवणूकदारांना स्मार्ट असेट अलोकेशन फ्रेमवर्क देतात. त्यामुळे पोर्टफोलिओ लावत कायदा राहते, संधी मिळतात आणि बाजारातील धक्के सहन करता येतात. डेव्हराइनमधील गुंतवणूकदारांचा उत्साहवर्धक सहभाग अशा वैविध्यपूर्ण ट्रिडिकोनावरील त्यांचा वाढता विश्वास दर्शवतो, असे पडियार म्हणाले.

फ्लेक्सी कॅप फंड्स व्यवस्थापकांना अनिश्चित काळात स्थैर्यासाठी लार्ज कॅपकडे गुंतवणूकी आणि जास्त परताव्याच्या संधींनी जोखीम ओलांडल्यास मिड आणि स्मॉल-कॅपकडे वळण्याची मुभा देतात. मल्टी असेट अलोकेशन फंड्स वेगवेगळ्या असेट क्लासेसमध्ये संतुलन साधून पोर्टफोलिओला तीव्र कायदेशरम्यानून संरक्षित करतात. रिटेल गुंतवणूकदारांसाठी विशेषतः शिस्तबद्ध एसआयपी गुंतवणूकीसोबत हे दोन्ही फंड्स दीर्घकालीन संपत्ती निर्मिती घोरणाचा सक्षम आणि मजबूत पाया ठरू शकतात.

सणासुदीच्या हंगामानिमित्त अमेझॉनने ४० नवीन आश्रय सेंटर्स सुरू करण्यासाठी एचपीसीएलसोबत सहयोग केला

मुंबई, २८ ऑगस्ट : अमेझॉन इंडियाने आज हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) सोबत सहयोग करून देशभरात ४० नवीन आश्रय सेंटर्स सुरू करण्यासाठी प्रोजेक्ट आश्रयचा विस्तार करण्याची घोषणा केली. दिल्लीच्या वायव्य मतदारसंघातील माननीय खासदार योगेंद्र चंडेलिया यांनी नवी दिल्लीच्या रोहिणी परिसरात या नवीन सेंटर्स उद्घाटन केले. उद्घाटनाला एचपीसीएलचे नॉन-फ्यूल बिझनेसचे कार्यकारी संचालक मुत्तलीकृष्ण व्ही. वांद्रे, अमेझॉन ऑपरेशनन्सचे भारतातील संचालक सलिम मेमन आणि अमेझॉन ग्रुप ट्रान्सपोर्टेशन, सस्टेनेबिलिटी व कूपर पब्लिक पॉलिसीचे उपाध्यक्ष अंशेल डे ला टोरे उपस्थित होते. यासह अमेझॉनची आता १३ शहरांमध्ये ६५ आश्रय सेंटर्स आहेत, ज्यासह कंपनी २०२५ च्या अखेरपर्यंत अशी १०० सेंटर्स स्थापन करण्याच्या उद्दिष्टाच्या जवळ पोहोचली आहे. अमेझॉन आता दिल्ली एनसीआरमध्ये एकूण २४ आश्रय सेंटर्स चालवते. "प्रोजेक्ट आश्रय भारतात झपाट्याने विस्तारणाऱ्या गिग अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे आणि मी अमेझॉनच्या दूरदृष्टीचे कौतुक करतो," असे दिल्ली वायव्य मतदारसंघाचे माननीय खासदार श्री. योगेंद्र चंडेलिया म्हणाले. "आपला देश डिजिटल व्यापार पायाभूत सुविधा मजबूत करत असताना

पुन्हा चालायला लागल्या ७८ वर्षीय ज्येष्ठ महिला : शालिनीताई मेघे हॉस्पिटलने दिली शस्त्रक्रियेविना वेदनातून मुक्ती

नागपूर, २८ ऑगस्ट : वाडी येथील ७८ वर्षीय महिला दीर्घकाळापासून कंबरदुखी आणि तीव्र मज्जातंतूच्या वेदनांनी (रॅडिक्युलोपॅथी) त्रस्त होत्या. त्यांच्यावर अलीकडेच १०२० बेड्सच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्व सेंटर, वानाडोंगरी, नागपूर येथे यशस्वी उपचार करण्यात आले. सुरुवातीला रुग्णाला ऑर्थोपेडिक्स विभागात दाखल करण्यात आले. तिला इतक्या तीव्र वेदना होत होत्या की न उभे राहता येत होते, न झोपता येत होते. अगदी थोडेसे पाय हलवले तरी तिला सहन न होणाऱ्या वेदना होत होत्या. स्ट्रोट लेज रेज टेस्ट मध्ये त्यांचा पाय १० अंशांपेक्षाही कमी उचलला गेला, जे नसांवरील दाब आणि सूज याचे स्पष्ट लक्षण होते. तपासणीदरम्यान त्या अतिशय वेदनेत होत्या आणि वेदनांमुळे खट होत्या.

सविस्तर तपासण्या, इमेजिंग आणि न्यूरोलॉजिकल तपासणीनंतर रुग्णाला डिजेनेरेटिव्ह डिस्क डिसीज आणि लंबर कॅनल स्टेनोसिस (एल५ व ए६१ स्तरावर) असल्याचे निदान झाले. आजाराची तीव्रता पाहता डॉक्टरांनी ऑपरेशन (सर्जिकल डिस्कप्रेशन) करण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णाचे वय जास्त असल्याने आणि



शस्त्रक्रियेची जोखीम लक्षात घेऊन रुग्ण आणि तिचे कुटुंब शस्त्रक्रियेला तयार झाले नाहीत. अँनेस्थेशिया विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली बोरकर यांनी सांगितले की रुग्णाच्या संमतीने आणि पूर्ण लक्ष ठेवून नर्व रूट ब्लॉक हा उपचार करण्यात आला. केवळ एका आठवड्यात रुग्ण पुन्हा चालत-फिरत ओपीडीमध्ये आल्या आणि पूर्वी त्रासदायक ठरलेल्या वेदनांपासून मोठा आराम मिळाल्याचे आनंदाने सांगत होत्या. हा उपचार विशेषतः वृद्ध रुग्णांसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी अयोग्य असलेल्या रुग्णांसाठी खूपच उपयुक्त ठरतो, कारण यात शस्त्रक्रियेविना वेदना कमी करण्याचा पर्याय उपलब्ध आहेत.

निवा बुपा रिअॅश्र्युअर ३.० च्या माध्यमातून सर्व मर्यादा ओलांडते

गुणग्राम, २८ ऑगस्ट : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सने त्यांच्या नवीनतम, सर्वात महत्त्वाकांक्षी उत्पादनाची घोषणा केली आहे, ज्याचे नाव आहे रिअॅश्र्युअर ३.०. हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे आजपर्यंत आरोग्य विमा उत्पादनांची संकल्पना आणि रचना ज्या प्रकारे केली जात होती, ती पूर्णपणे बदलून टाकेल. 'अमर्याद मूल विमा रक्षम' सादर केल्यामुळे, रिअॅश्र्युअर ३.० अशा युगाचा अंत करेल जिथे आरोग्य विमा उत्पादनांमध्ये नवनवीन गोष्टी मुख्यतः वाढत्या आरोग्य खर्चाना तोंड देण्यासाठी 'नो क्लेम बोनस', 'फॅमिली फ्लोट प्लॅन', 'मूल विमा रकमेची पुनर्स्थापना', 'न वापरलेल्या मूल विमा रकमेचे पुढे हस्तांतरण' आणि 'यूक टॉप-अप प्लॅन' यांसारख्या पर्यायांच्या माध्यमातून वाढीव विमा रक्षम देण्यापुरत्याच मर्यादित होत्या आणि त्यामुळे या सर्व गोष्टी कालबाह्य होतील. त्याचे वळी, हे उत्पादन अशा नवीन युगाची सुरुवात करेल जिथे आरोग्य विमा



उत्पादने संरक्षणासोबतच त्यांच्या 'निरोगी राहण्यासाठीच्या' योजनांसाठीही ओळखली जातील. या उत्पादनाच्या उद्घाटनावर बोलताना, निवा बुपाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. भाबतोष मिश्रा म्हणाले, निवा बुपा येथे, आम्ही नेहमीच मर्यादांना आव्हान देण्याचा आणि आरोग्य विमा क्षेत्रात

ग्राहकांना प्रथम प्राधान्य देणाऱ्या नवनवीन कल्पना आणण्याचा प्रयत्न केला आहे. रिअॅश्र्युअर ३.० सह, विमा रकमेवर अंतिम उपाय देण्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो आता अमर्याद संरक्षण मिळेल, ज्यावर कोणतीही मर्यादा नाही. पूर्वीग स्थितींसाठी पहिल्या दिवसापासून मिळणारे संरक्षण आणि वेळोवेळी स्टॅम+ द्वारे मिळणाऱ्या ओपीडी च्या मदतीसह, हे उत्पादन भारतातील सर्वात व्यापक आरोग्य कवच म्हणून तयार करण्यात आले आहे. आम्हाला विश्वास आहे की, विमा रकमेच्या दृष्टीने हे शेवटचे आणि अंतिम स्वरूपाचे नाविक आहे, जे आरोग्य सेवा पूर्णपणे चिंतामुक्त करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. रिअॅश्र्युअर ३.० सह, निवा बुपा आरोग्य विम्यात एक नवीन बेंचमार्क (नवीन मापदंड) स्थापित करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या विमा संरक्षणाच्या मर्यादांबाबत पुन्हा कधीही चिंता करण्याची गरज भासणार नाही.

एचसीएलटेक ने नागपुरात आणला फ्लॅगशिप टेकबी प्रोग्राम, तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरसाठी उच्च माध्यमिक उत्तीर्णांना मिळणार संधी

नागपूर, २८ ऑगस्ट : एचसीएलटेक, ही आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी, नागपुरातील उच्च माध्यमिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टेकबी अर्ली करिअर प्रोग्राम सुरू करण्याची योजना आखत आहे आणि त्यांना तंत्रज्ञान उद्योगात करिअर घडवण्याची संधी देणार आहे. टेकबी ही उच्च माध्यमिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली एक परिवर्तनशील पुढाकार आहे. यात कमवा आणि शिका असलेला मॉडेल आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष तंत्रज्ञान प्रशिक्षणासोबत उच्च शिक्षणाची संधी दिली जाते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना उद्योगसंबंधित कौशल्यांनी सक्षम करतो आणि त्यांना शैक्षणिक प्रगती पुढाकार नसून तंत्रज्ञान क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू शकण्याची संधी देतो. हा कार्यक्रम जसेटिव्ह एसाय आणि सायबरसुरक्षा या

विशेष टॅक्ससह सुरू करण्यात येणार असून, ते अग्रगण्य शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विकसित केले आहेत. या उपक्रमाचा उद्देश भारतभर उच्च दर्जाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधींमध्ये प्रवेश वाढवणे हा आहे. टेकबीचे विद्यार्थी आधीच एआय आणि क्लाउड कम्युटिंगसारख्या प्रगत क्षेत्रांमध्ये प्रभावी योगदान देत असून एचसीएलटेकच्या फॉर्च्यून ५०० ग्राहकांना सेवा पुरवत आहेत. प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विद्यार्थ्यांना मानधन मिळाल्याने ते काही महिन्यांतच आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात. एचसीएलटेकचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्बारायम बी म्हणाले, टेकबी ही केवळ कौशल्यविकासासाठी पुढाकार नसून तंत्रज्ञान क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू शकण्याची संधी देतो. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या उपक्रमांशी जवळून संलग्न असून भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनपीई) २०२० च्या दृष्टीकोनाला पाठिंबा देतो. एचसीएलटेकच्या टेकबी कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: hcltechbee.com

विद्यापीठ, एमिटी युनिव्हर्सिटी ऑनलाइन, आयआयआयटी कोट्टायम आणि आयआयएम सिम्लोर यांसारख्या संस्थांशी झालेल्या धोरणात्मक भागीदारीमुळे प्रशिक्षणाधीन स्थानिक पातळीवर उच्च शिक्षण घेता येते, ज्यामुळे स्थलांतर खर्च कमी होतो आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळते. टेकबी समावेशकतेसाठी एक मजबूत उत्प्रेरक म्हणून कार्य करत आहे. यात उद्योगाच्या मापदंडांपेक्षा अधिक प्रमाणात पहिल्या पिढीतील विद्यार्थी आणि महिलांसह विविध गटातील सहभागी आकर्षित होत आहेत. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या उपक्रमांशी जवळून संलग्न असून भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनपीई) २०२० च्या दृष्टीकोनाला पाठिंबा देतो. एचसीएलटेकच्या टेकबी कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: hcltechbee.com



एण्ड टीव्ही कलाकारांनी आनंदात व उत्सवी जल्लोषात बाप्पाचे आगमन केले!

मुंबई, २८ ऑगस्ट : दरवर्षीप्रमाणे यंदाही एण्ड टीव्हीवरील तुमचे लाडके कलाकार भक्तीभाव व जल्लोषासह गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यांनी प्रेम, प्रार्थना व आकर्षक सजावटीसह त्यांच्या घरांमध्ये बाप्पाचे आगमन केले आहे. घरांमध्ये पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आणण्यापासून अद्वितीय सजावटीच्या थीमसह घरांना सुशोभित करण्यापर्यंत आणि स्वादिष्ट मोदक व मिष्टान्ने तयार करण्यापर्यंत प्रत्येक कलाकाराने साजरीकरणामध्ये सर्जनशीलता, आनंद व भक्तीची भर केली. हे कलाकार आहेत पारस अरोरा (जीवू, 'घरवाली पेडवाली'), सपना सिकरवार (बिमलेश, 'हप्पू की उलटन पलटन') आणि रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, 'माबीकी घर घर है'). आगामी मालिका 'घरवाली पेडवाली' मधील पारस अरोरा ऊर्फ जीवू म्हणाले, "आम्ही दीड दिवसांसाठी घरांमध्ये बाप्पाचे आगमन केले आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये असलेला उत्साह शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नाही. दरवर्षी, मी घरी पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती आणतो आणि बालपणापासून मी कामांमध्ये कितीही व्यस्त असलो तरी स्वतः सर्व सजावटीची जबाबदारी घेतो. यंदाची सजावट आकर्षक व खास आहे, ज्यामधून परंपरा आणि सर्जनशीलता दिसून येते. नेहमीप्रमाणे माझ्या आईने घरांमध्ये प्रेमाने बाप्पासाठी उकडीचे मोदक, लाडू आणि इतर उत्सवी स्नॅक्स बनवले. घरांमध्ये सर्वत्र सकारात्मक व आनंदचे वातावरण आहे शेजारी, मित्र व नातेवाईक बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत, ज्यामुळे उत्सवी आनंदामध्ये उत्साह, भक्ती व आशीर्वादाची भर झाली आहे. माझ्यासाठी गणेशोत्सव फक्त प्रथा नाही तर कुटुंब व मित्रांसोबत नाते दृढ करण्याबाबत आहे, तसेच ते बाप्पाचा आशीर्वाद देखील घेतात. घरांमध्ये प्रेम, सकारात्मक व एकतेचे वातावरण आहे, ज्यामुळे साजरीकरण अत्यंत संस्मरणीय झाले आहे. गणपती बाप्पा मोरया!"



इत्ती सी खुशी मध्ये प्रेमत्रिकोण अन्विता आणि विराट जवळ येत आहेत

मुंबई, २८ ऑगस्ट : सोनी सबवर नुकत्याच सुरू झालेल्या इत्ती सी खुशी मालिकेचे हृदयस्पर्शी कथानक आणि त्यातील वास्तववादी नाट्य यामुळे प्रेक्षकांना ही मालिका आपलीशी वाटते आहे. या मालिकेत अन्विता (सुबुल तौकीर खान) या तरुणीचा प्रवास दाखवला आहे, जिचे जीवन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यात गुंतले आहे. तिच्या वयाच्या इतर मुली आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी घडपड करत असताना अन्विताचे ध्येय केवळ आपल्या प्रियजनांना सुरक्षित आणि एकत्रित ठेवण्याचे आहे. घरखर्च कसाबसा सांभाळण्यासाठी ते छोटी छोटी कामे करणे आणि आपल्या पाच धाकट्या भावंडांचा सांभाळ अशी तारेवरची कसरत करणारी अन्विता म्हणजे लवचिकता आणि निःस्वार्थ प्रेमाचे मूर्तिमंत रूप आहे. तिच्या या संघर्षासाठी जबाबदार तिचे वडील सुहास (वरुण बडोला) आहेत. जे दारूच्या व्यसनाने ग्रासले आहेत, त्यामुळे घराची जबाबदारी त्यांनी केव्हाच झटकली आहे. अन्विता मात्र आपल्या लहान भावंडांना मार्गदर्शन करण्यापासून ते वडिलांचे अचानक नाहीसे होणे पचवण्यापर्यंत या संघर्षांना हिंमतीने तोंड देत आहे. गेल्या काही भागांमध्ये, प्रेक्षकांनी विराट (रजत वर्मा)ची नाट्यात्मक एंस्ट्री पाहिली. विराटने अन्विताविषयीचा भावना उघड केल्यामुळे अन्विताची कुचबणा होत आहे, कारण संजय (ऋषी सक्सेना)चे मूकपणे तिच्या पाठीशी असणे ती नाकारू शकत नाही. आगामी भागांमध्ये, अन्विताचा भावनिक संघर्ष वाढणार आहे. संजयने आपल्या भावना अन्विताकडे व्यक्त करण्याचे धाडस मिळवले आहे, अण अन्विताला आता विराटबद्दल ओढ वाटू लागली आहे, कारण तो अन्विताला जगाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतो. हा प्रेमत्रिकोण तीव्र रूप घेतो, जेव्हा विराटच्या मनातील भावना उघड होते, त्यामुळे तो थेट संजयचा प्रतिस्पर्धी होतो. संजय एक पोलीस अधिकारी आहे. संजय आणि विराट या दोघांच्या मध्ये निवड करणे अन्वितासाठी कठीण आहे, कारण संजयने तिच्या कुटुंबाला नेहमी आजार दिला आहे तर विराट तिच्या आयुष्यात नवी आयुष्य घेऊन आला आहे. मात्र या सगळ्या भावनिक संघर्षात देखील आपल्या भावंडांची जबाबदारी तिच्यासाठी अग्रस्थानी आहे. ती एका टर्मिंग पॉइंटवर उभी आहे, तिने घेतलेल्या निर्णयांमुळे तिचे आयुष्य बदलणार आहे!

शब्दकोडे क्रमांक २२०४

१	२	३	४	५	६	७	८	९	
१०				११	१२		१३		
		१४	१५	१६		१७	१८	१९	
२०		२१		२२			२३	२४	
		२५		२६		२७	२८		
२९	३०	३१		३२		३३			
३७	३८	३९		४०		४१		४२	
	४३	४४		४५	४६		४७		
४८	४९			५०		५१			
५२			५३	५४		५५	५६		
	५७	५८	५९	६०		६१		६२	६३
६४		६५		६६	६७		६८		
६९	७०			७१		७२		७३	
७४			७५	७६	७७				

आडवे शब्द :-

१) पायापर्यंत लोंबणारा अनेक पदरी हार
६) तोंड वासून मोठ्या आवाजात खणे
१०) धनी
११) सोने
१३) वाळीस शेरचे वजन
१४) वाहणारी हवा
१६) दूरवावा
१७) जिह्यामूलावर लोंबणारा एक व्हांसपिंड
२०) चावी
२१) रंग
२२) कौशल्य, पटुत्व

२३) तमाशातील एक लोकप्रिय गीतप्रकार
२५) पदार्थाचा सूक्ष्मकण
२६) बांबू
२८) रेशीमासारखा एक प्रकारचा मऊ कापूस
२९) आश्चर्य
३१) भाळाचा झोपाळा
३२) होडी
३३) निरर्थक भटकंती
३४) कुंतीचे पांच पुत्र
३५) आदारी सारखे
३७) गरीब, साधानीतिमान
३९) वालुकामय जमीन
४०) सेवक

४३) नंतर
४५) मोठे माकड
४७) मदतनीस
४८) समुद्रफिगारा
५०) श्रीमंत
५२) अल्प, थोडे
५३) किंमत
५४) दृष्टीभेद
५७) समशेर
६०) दिनांक
६१) गवताचे पान
६२) मीठ
६४) दारू, मद्य
६६) मुख चेहरा
६९) भुईपाडळ नावाची वेल

मागील शब्दकोडाचे उत्तर

वि	ष	व	स	द	रा	ख	झी	ज	वा	स
डा	व	झी	च	ज	ना	ल	न	र	ग	री
ट	न	ड	फ	ली	चा	व	न	ज	व	र
रे	न	र	सा	जा	रा	चा	झी	न	वा	ना
स	पा	ख	च	ल	न	व	ल	न	ग	वा
त	रे	सा	न	क	जा	स	ख	व	र	ज
म	क	व	रा	वा	प	र	ग	से	ना	प
द	डा	श	च	ळ	च	पा	सा	व	स	त
न	स	वा	थ	त	पो	व	न	क	ल	प
म	न	जा	सं	प	ट	क्ष	त	हा	ज	
पा	थं	सा	र	धी	ळ	ना	त्र	वा	न	व
स	न	ग	स	त	त	गो	मी	का	न	प्या
वा	व	प	न	प	ड	दा		पा	ळ	स
र	ड	ड	ल	यु	ळो	न	र	म	जा	न

(उत्तर उघाच्या अंकात)

कोणाला वजन वाढ्याचे आहे?

सणासुदीच्या या काळात वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे, हे अनेकजण सांगतात. मात्र काही महिलांना कमी वजनाची समस्या असते. काहीही आणि कितीही खाळे तरी वजनच वाढत नाही, ही त्यांची तक्रार असते. खूप कमी वजनाचे तोटे त्यांना सहन करावे लागतात. अशा वेळी वजन वाढण्यासाठी काय करावे, हे आज पाहू या.

निरोगी राहण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी लोक सहसा काजू, बदाम आणि अक्रोड खातात. परंतु खजूर हा यासाठीचा उत्तम सुकामेवा असून त्याच्या सेवनाने आरोग्याला प्रचंड फायदे होतात खेरीज सकाळी दुधासोबत घेतल्यास वजनवाढीच्या दृष्टीनेही अनेक लाभ बघायला मिळतात. खजूर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. आयुर्वेदातही खजूराचा उल्लेख आहे. खजूर शरीर मजबूत बनवण्याचे काम करतो असे हे शास्त्र सांगते. म्हणूनच दूध आणि खजूर आहारात समाविष्ट केले तर चांगले परिणाम दिसतात.

तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर दुधात भिजवलेले खजूर खाल्ल्याने चांगले परिणाम मिळतील. दररोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणे खूप फायदेशीर मानले जाते. दूध आणि खजूर या दोन्हीमध्ये प्रथिने आढळतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. तुम्हाला १५ दिवस ते एक महिन्याच्या आत परिणाम दिसतो. म्हणूनच हा उपाय अवश्य करून घ्या.



स्टे फिट

* दूध आणि खजूर एकत्र खाल्ले तर हाडे मजबूत होतील. यासोबतच स्नायूंचे दुखणेही कमी होईल. थोडक्यात हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होईल. तुम्ही दररोज रात्री दुधात खजूर भिजवून सकाळी ते खाऊ शकता. आवडत असल्यास सकाळी दुधामध्ये खजूर उकळून घ्या आणि थंड झाल्यावर खा.

* रोज सकाळी रिकाम्या पोटी दुधात भिजवलेले खजूर खाल्ल्याने कामाचा उत्साह वाढतो. अमिनो ॲसिडने समृद्ध असल्याने हे परिणाम बघायला मिळतात. स्वाभाविकच तुमचे शरीर तंदुरुस्त राहते.

* दूध आणि खजूर हे दोन्ही घटक पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करतात. म्हणूनच ते रोजच्या आहारात समाविष्ट केले तर बद्धकोष्ठता, आम्लता आणि गॅसची समस्या दूर होतात.

* खजूर हा लोहचा चांगला स्रोत आहे. हिमोग्लोबिन वाढवण्यासोबतच याच्या सेवनाने शरीरातील अस्वास्थ्य देखील दूर होते. म्हणूनच तुम्हाला अशक्तपणा असेल तर आहारात खजूराचा समावेश करायला हवा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटते आणि वजन वाढण्यासही मदत होईल.

* खजूर हा व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने त्वचा निरोगी राहते. सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात.



जेवल्यानंतर काय टाळावं?

जेवल्यानंतर केलेल्या काही चुकांमुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं. काही गोष्टींमुळे आपलं वजनही वाढू शकतं. आरोग्य उत्तम राखण्यासाठी जेवणानंतर काय टाळायला हवं याबिषयी...

▶ जेवल्यानंतर कधीही लगेच आंघोळ करू नये. जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्यामुळे पचनसंस्थेचं कार्य

डाएट अँड न्यूट्रिशन

बिघडतं. अन्नपचन नीट होत नाही. आंघोळ केल्यानंतर रक्तसंचार पोटाशिवाय शरीराच्या इतर भागांकडे जातो. त्यामुळे जेवणानंतर किमान दोन तास आंघोळ करू नये.

▶ चहामुळेही पचनकार्यात अडचणी

येतात. चहामध्ये आम्ल असतं. या आम्लामुळे पचनसंस्थेत अडथळे निर्माण होतात. जेवणातल्या प्रथिनांमुळे आम्ल कठीण होतं. यामुळे पचनात अडथळे निर्माण होतात. तसंच चहामुळे शरीर अन्नातलं लोह शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच चहा-कॉफी पिऊ नये.

▶ बरेचजण जेवल्यानंतर चालायला जातात. यामुळे अन्नपचन अधिक चांगल्या प्रकारे होतं, असा अनेकांचा समज असतो. पण प्रत्यक्षात जेवणानंतर कोणतीही शारीरिक हालचाल करू नये. यामुळे अन्नपचनात अडचणी येतात तसंच ॲसिड रिफ्लक्सची समस्या निर्माण होते.

लागवड उपयुक्त वनस्पतींची

मैत्रिणींनो, कडीपत्ता असो, कोथिंबिर असो किंवा मग पुदीना... यामुळे पदार्थाची लज्जत अनेकपटींनी वाढते. भाजी किंवा आमटीला कडीपत्त्याचा तडका घायाच असतो. आमटीतकोथिंबिर घातली की चव वाढते. अशा वेळी या घटकांची लागवड घरीच केली तर... तुमच्या घरातली छोटी बालकनी असो, गच्ची असो किंवा स्वंपाकघरातल्या खिडकीबाहेरची छोटी जागा असो, पुदीना, कोथिंबिर, कडीपत्ता यांची लागवड अगदी सहज करता येईल.

कडीपत्ता, कोथिंबिर, पुदिनाच्या रोपट्यांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो. त्यामुळे उजेड असणाऱ्या जागेची निवड करा. प्लास्टिकचे कंटेनर्स, पुड्याचे खोके, कुंड्या यापैकी काहीही घ्या. कंटेनर्स, खोके किंवा कुंडीच्या तळाची भोके पाडा. पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, दूध किंवा फळाच्या रसाचे बाँबस यामध्येही या वनस्पतींची लागवड करता येईल. कुंड्या किंवा कंटेनर्सच्या खाली एखादा ट्रे ठेवा. यात गळक पाणी, कचरा जमा होईल.

या वनस्पतींच्या लागवडीसाठी घरगुती माती पसराबाग आणि खताचा वापर करता येईल. बागेतली माती ५० टक्के आणि घरी तयार केलेलं कंपोस्ट खत ५० टक्के असं साहित्य घ्या. ही माती आणि खत कुंडीत भरा. घरातल्या ओल्या कचऱ्यापासून छान खत तयार होईल. यानंतर वनस्पतींची लागवड करा. गरजेनुसार पाणी घाला. यामुळे कोथिंबिर, कडीपत्ता, पुदीना आणण्यासाठी वारंवार बाजारात जावं लागणार नाही. तसंच घरच्या खाण्यात रसायनविरहित वनस्पती वापरता येतील.



हेअर केअर

लसणाने घालवा कोंडा

केसांमध्ये कोंडा होणं ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. या कोंड्यामुळे केस गळतात, डोकं खाजू लागतं. कोंडा घालवण्याची अनेक उपायाने बाजारात उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे शॅंपू, तेलं कोंड्यावर प्रभावी उपाय ठरत असल्याचे दावे केले जातात. हे शॅंपू, तेलं वापरण्यासोबतच काही घरगुती, नैसर्गिक उपायांमुळेही कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. लसणाचा पॅक बनवून तुम्ही केसांमधला कोंडा घालवू शकता. यासाठी सहा ते सात लसूण पाकळ्या घ्या. एक चमचा मध घ्या. लसूण किसून रस काढून घ्या. त्यात चमचाभर मध घाला. ही पेस्ट स्काल्पवर लावा. साधारण २० मिनिटांनी केस शॅंपूने धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा.



सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

सोपाने घालवा कोंडा

वैभवी मर्चटने सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम'ने तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील आधी उल्लेख केलेल्या गाण्यासाठी कोरिओग्राफर म्हणून तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यावेळी ती फक्त २१ वर्षाची होती. त्या अजाण वयात आपल्याला या पुरस्काराचे खरे महत्त्व समजले नव्हते... असे आज ती स्वतः स्पष्ट करते.

अलिकडेच राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कोरिओग्राफर वैभवी मर्चटने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आणि सर्वांच्या तोंडी तिचे नाव आलेले आपण पाहिले. बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर म्हणून आता तिच्या नावावर शिक्षामोर्तब झाले आहे. अर्थातच हे यश तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक म्हणायला हवे.

'हम दिल दे चुके सनम' या गाजलेल्या चित्रपटातील 'ढोली तारो ढोल बाजे' या गाण्यासाठी वैभवी मर्चटने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी प्रथम राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. आता अलिकडेच तिला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील

मी ३३ वर्षांची महिला आहे. मला खोटं बोलायची सवय आहे. वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यातही मी खोट्याचा आधार घेते. माझं खोटं अनेकदा पकडलं गेलं आहे. मी स्वतःला वाचवण्यासाठीच प्रत्येक वेळी खोटं बोलते असं नाही तर काही वेळा अजाणतेपणीही माझ्या तोंडून खोटं बाहेर पडतं. खोटं बोलण्याच्या सवयीमुळे माझ्या आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण होतात. सहकारी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक माझ्यापासून चार हात लांब रहातात. मला ही सवय सोडायची आहे. मी काय करू ?

– मैत्रिणी, खोटं बोलण्याची सवय वाईट आहे, यात शंका नाही. ही सवय सोडण्यासाठी खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्वात आधी खोटं बोलण्याच्या कारणांचा शोध घे. तू कोणत्या प्रसंगांमध्ये खोटं बोलतेस हे जाणून घे. खोटं बोलण्याची ही सवय चुकीची असल्याची जाणीव तुला झाली आहे ही मोठी बाब आहे. खोटं बोलण्याची सवय सोडण्यात समुपदेशकांचीही मदत होऊ शकते. खोटं बोलण्याची सवय सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पुढे जा. ही सवय हळूहळू सोड. जवळच्या माणसाशी खोटं बोलणं कमी कर. कामाच्या ठिकाणी खोटं बोलणं टाळ. एखाद्या जवळच्या व्यक्तीला विश्वासात घे. या परिस्थितीतून बाहेर पडताना त्यांची मदत होऊशकेल.

खोटं बोलणं कसं सोडू ?

रसगंधा

छान दिसण्यासाठी प्रत्येक वेळी मेक अप करायलाच पाहिजे असं नाही. 'नो मेक अप लूक'मध्येही छान दिसू शकता. पण तुम्हाला हा लूक नीट कॅरी करता येणं गरजेचं आहे. अगदी सौम्य आणि मोजका मेक अप करूनही तुम्ही छान दिसू शकता. मध्यंतरी करिना कपूरचा नो मेक अप लूक चांगलाच गाजला होता. यामध्ये मेक अप तर असतो. पण तो अगदी सौम्य प्रमाणात... तो कसा कॅरी करायचा याबद्दल काही टिप्स...

त्वचा चमकदार दिसण्यासाठी नियमितपणे मॉईश्चरायझर लावा. न लावल्यास त्वचा कोरडी दिसू शकते. यामुळे चेहऱ्यावरचा मेक अप कोरडा दिसू शकतो. त्वचा खूपच कोरडी असेल तर हेवी मॉईश्चरायझरचा वापर करा. हे मॉईश्चरायझर नाक, गाल अशा अधिक कोरड्या पडणाऱ्या भागावर लावा. त्वचा तेलकट असल्यास जेल बेस्ड क्रीमचा वापर करता येईल.

मॉईश्चरायझर लावल्यानंतर प्रायमर लावा. यामुळे मेक अप चेहऱ्यावर नीट बसतो. बऱ्याच काळपर्यंत राहतो. नीट ब्लेंडही होतो.

यामी फ्रेंच हॉट चॉकलेट

साहित्य: अर्धा कप गरम पाणी, तीन कप दूध, डार्क चॉकलेट, कॅडबरी, साखर, व्हिड क्रीम आणि मार्शमॅलो

ब्युटी टॉक

थंडीत गरमागरम पेयं प्यावीशी वाटतात. सूप, चहा, कॉफी यांचं सेवन केलं जातं. मात्र काही तरी वेगळं ट्राय करायचं असेल तर फ्रेंच हॉट चॉकलेट करून घ्या. रात्री जेवण झाल्यावर किंवा संध्याकाळी चहाऐवजी या हॉट चॉकलेटचा आनंद लुटता येईल. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही हॉट चॉकलेट खूप आवडेल.

कृती: डार्क आणि कॅडबरी चॉकलेटचे तुकडे करून घ्या. हे चॉकलेट वितळवून घ्यायचं आहे. यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करा. पाणी उकळल्यावर पातेल्यावर झाकण ठेवा. त्यावर चॉकलेटचे तुकडे असणारं भांडं ठेवा. यात थोडं गरम पाणी घाला आणि चॉकलेट वितळपर्यंत थांबा. काही वेळात चॉकलेट वितळून जाईल. आता या वितळलेल्या चॉकलेटमध्ये दूध आणि साखर घाला. नीट हलवून घ्या. हॉट चॉकलेट तयार आहे. हे हॉट चॉकलेट एका कपमध्ये ओता. त्यात व्हिड क्रीम किंवा मार्शमॅलो घाला. मस्तपैकी प्या. गप्पा मारता मारता हॉट चॉकलेटचा आनंद घेणं हा खूप छान अनुभव ठरू शकतो.

अस्मिता

वैभवीची वैभवगाथा

'थिंढोरा बाजे रे' साठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे गाणे युट्यूबवर ३५ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तेव्हा आज या मानिनीविषयी जाणून घेऊ या.

वैभवी मर्चटने सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये आलेल्या 'हम दिल दे चुके सनम'ने तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील आधी उल्लेख केलेल्या गाण्यासाठी कोरिओग्राफर म्हणून तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यावेळी ती फक्त २१ वर्षाची होती. त्या अजाण वयात आपल्याला या पुरस्काराचे खरे महत्त्व समजले नव्हते... असे आज ती स्वतः स्पष्ट करते.

या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर अलिकडेच तिला पुन्हा एकदा हा सन्मान मिळाला. 'थिंढोरा बाजे रे' हे सुपरहिट गाणे, त्याची कोरिओग्राफी प्रेक्षकांना भलतीच आवडली. यूट्यूबवर हे गाणे खूप लोकप्रिय झाले. त्यानेच वैभवीला 'बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित कोरिओग्राफरपैकी एक' अशी नवी ओळख मिळवून दिली. आजपावेतो तिने 'लगान', 'देवदास', 'धूम', 'वीरझावा', 'स्वदेश', 'बंटी और बबली', 'रंग दे बसंती', 'क्रिश', 'रब ने बना दी जोडी', 'दिल्ली ६', 'डॉन २',

'जब तक है जान', 'बॅंड बाजा बारात', 'दबंग ३', 'टायगर जिंदा है', 'टायगर ३' आणि 'जवान' यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तेव्हा तिच्या कामाचे कौतुक करावे तितके कमी पडेल.

वैभवी मर्चट ही चेन्नईची रहिवासी असून ती नृत्यदिग्दर्शनातील महान व्यक्तिमत्व असणाऱ्या बी. हिरालाल यांची नात आहे. तिची बहीण श्रुती मर्चट देखील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे.

थोडक्यात तिचे कुटुंबच नृत्यदिग्दर्शन आणि चित्रपट जगाशी संबंधित आहे. त्यामुळे वैभवीची कारकीर्दही येथे घडली, यात नवल वाटण्याजोगे काही नाही. वैभवीने प्रचंड मेहनतीतून, कलेतून स्वतःला सिद्ध केले आहे. आज ती आपल्या क्षेत्रात धडाडीने पुढे येत आहे. अशा या गुणी महिलेला, तिच्या प्रतिभेला राष्ट्रीय पुरस्कारासारखी मोठी मान्यता मिळणे हा योग्य सन्मान म्हणायला हवा.



स्टायलिश कुर्ता विथ साडी

फॅशनबल कपडे म्हटले की पाश्चिमात्य, ट्रेंडी भारतीय पेहरावांचा विचार मनात येतो. पण साडी खूप फॅन्सी आहे. ही साडी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींनी कॅरी करू शकता. त्यावरचे आकर्षक ब्लाउज खूप सुंदर दिसतात. वेगवेगळ्या नेक स्टाईलचे ब्लाउज कॅरी करता येतात. साडीवर जॅकेट घालता येतं, बेल्टही लावता येतो. इतकंच नाही, तर कुर्ताही साडीसोबत पेअर करता येतो. सध्या कुर्ता विथ साडी ही संकल्पना लोकप्रिय ठरत आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्स साडीसोबत कुर्ता कॅरी करत आहेत.

स्टाईल स्टेटमेंट

कुर्ता, साडी हे कॉम्बिनेशन कसं करायचं जाणून घेऊ

- १ तुमच्याकडची एखादी शॉर्ट कुर्ता साडीसोबत घालता येईल. कुर्ता आणि साडीचा रंग पूरक हवा. स्टॅटिंग कॉलरवाली साडी असेल तर कुर्तासोबत छान दिसेल. साडीसोबत हा कुर्ता कॅरी करा.
- २ नी लॅथ कुर्ताही साडीसोबत घालता येईल. कुर्ता आणि साडी एकमेकांना साजेसी असायला हवी. कुर्ता आणि साडी मिक्स मॅचही करता येईल.
- ३ अंगरखा स्टाईल कुर्ता आणि साडी हे कॉम्बिनेशनही हिट आहे. कॉट्टास्ट मॅचिंगचा फंडा वापरता येईल. फ्लोर लॅथ अंगरखा स्टाईल कुर्ता आणि साडी सुंदर दिसेल. तुमच्याकडचे कुर्ते फक्त लेगिंग्ज, चुडीदार, इतर बॉटम्सवर घालायची गरज नाही. साडीसोबत त्यांची जोडी जमवता येईल.



हेअर केअर

लसणाने घालवा कोंडा

स्किन केअर

तंत्र डायमंड फेशियलचं चेहरा चमकदार दिसण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. डायमंड फेशियलमुळे चेहरा उजळ आणि चमकदार दिसतो. मात्र यासाठी डायमंड फेशियलचं तंत्र आत्मसात करणं गरजेचं आहे. तुम्ही घरच्या घरी डायमंड फेशियल करू शकता. त्यात विविध वस्तू असतात. डायमंड क्लॉज्स्मुळे चेहरा स्वच्छ होतो. चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्क्रबचा वापर करायचा असतो. डायमंड मसाज जेलने चेहऱ्याचा मसाज करायचा असतो. यानंतर डायमंड मसाज क्रीमने मसाज करावा. सर्वात शेवटी डायमंड फेस पॅक लावावा. वाळल्यावर धुवून टाकावा. यामुळे चेहरा चमकदार दिसेल.

तंत्र डायमंड फेशियलचं

स्मार्ट शॉपिंग

खरेदी हिऱ्याच्या दागिन्यांची

लक्ष्मणसंगी हिऱ्याचे दागिने घेतले जातात. मात्र हे दागिने घेताना नीट लक्ष घायला हवं. अन्यथा, फसवणूक होण्याची शक्यता असते. हिऱ्याचे दागिने सेलमध्ये घेऊनका. सवलतीत मिळणाऱ्या दागिन्यांमधले हिरे बनावटही असू शकतात तसंच कमी दर्जाचे हिरे दिले जाऊ शकतात. हिऱ्याची खरेदी करण्याआधी बजेट ठरवा. अन्यथा, हिऱ्यांची खरेदी महग पडू शकते. हिऱ्याच्या दागिन्यांचा विमा करून घ्या. हिऱ्याच्या आकारानुसार त्याची किंमत ठरते. त्यामुळे याबाबत माहिती करून घ्या. लहान आकाराच्या हिऱ्याची किंमत मोठ्या हिऱ्याच्या तुलनेत कमी असते. हिऱ्याचा आकार सारखा असला तरी त्याचं वजन कमी-जास्त असू शकतं. या सगळ्या बाबींचा विचार करून मगच हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करा.

किचन टिप्स

अशी स्वच्छ करा किचन चिमणी



देवेन्द्र फडणवीस मराठा नाहीत ही चूक आहे का?

मराठा आरक्षणासाठी सर्वाधिक काम त्यांनीच केले : चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

■ महासागर प्रतिनिधी
कोराडी, दि. २८ :

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे, आमचे मुख्यमंत्री याच भूमिकेचे आहेत. ५० वर्षे शरद पवार आणि काँग्रेसचे मराठा नेते मुख्यमंत्रीपदावर होते पण कधीही त्यांनी मराठा समाजासाठी निर्णय घेतला नाही. देवेन्द्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर मराठा समाजासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले हे सर्व फडणवीसांच्या सरकारमध्ये झाले, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, यानंतर एकनाथ शिंदेंनी यासाठी



पुढाकार घेतला आणि आता पुन्हा देवेन्द्र फडणवीस हे पुढाकार घेत आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेऊन आणि वेगवेगळ्या माध्यमातून मागण्या मान्य करत असतानाही बाकी नेत्यांना सोडून केवळ देवेन्द्र फडणवीस यांना टाग्रेट करणे त्यांच्याबद्दल ऐंकीरी बोललं जात आहे. देवेन्द्र फडणवीस मराठा

नाही ही चूक आहे का?, खऱ्या अर्थाने ही चूक आहे का? त्यांना टाग्रेट करणे सुरू आहे ते योग्य नाही. तुम्ही मागण्या करणारे पण मराठा समाजाच्या माध्यमातून तुम्ही एका नेत्याला टाग्रेट करणं योग्य नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याच भूमिकेतून आम्ही काम

केले आहे. पण काँग्रेस पक्षाचे नेमके मत काय याची स्पष्टता ली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून दुमत नाहीच पण काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले पाहिजे की मागासवर्गीय समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपला निर्णय आहे का? किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावे या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मागास ३५३ जातीचा आणि १८ पगड जातीचा ओबीसी समाज यांचे आरक्षण काढून आपण इतर समाजाला द्यायचे का? हा जो संवैधानिक प्रश्न आहे, यावर काँग्रेसचे मत काय? त्यांनी जरा खुले समर्थन दिले असेल तर ते ओबीसी

विरोधात आहे. ओबीसीच्या समर्थनार्थ राहुल गांधी एकीकडे बोलत असतात, जातीय जन-गणनेची मागणी करतात आणि दुसरीकडे असे नोंदकी करणे यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनोज जरांगे यांची भेट सरकारने घेतलीच पाहिजे. आंदोलनकर्त्यांचे मत आपण समजून घेतले पाहिजे पण कोणताही निर्णय घेत असताना एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं यावर शासन योग्य निर्णय घेईल. काँग्रेसच्या भूमिकेवर स्पष्टता आली पाहिजे. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी होता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे.

बुलढाणा विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह ठाकरे गटाच्या जयश्री शेळकेची हायकोर्टात धाव

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २८ :

शिवसेना ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. जयश्री शेळके यांनी आपल्या अर्जात या मतदारसंघातील मतमोजणीवर आक्षेप घेत निवडणूक याचिका दाखल केली असून, फेरमोजणीची मागणी केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ही याचिका फेटाळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शेळके यांनी गायकवाड यांचा अर्ज निराधार असल्याचे सांगत आपल्या याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड हे अवघ्या ८४१ मतांनी निवडून आले आहेत. केवळ ८०० मतांच्या फरकामुळे ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत, मतमोजणी प्रक्रियेत अनेक अनियमितता झाल्याचा दावा केला आहे. याशिवाय शेळके यांनी मतदारसंघाची संपूर्ण



जयश्री शेळकेंनी याचिकेत काय म्हटले?
जयश्री शेळके यांच्या मते, मतदार यादीमध्ये ३ हजार ५६१ बोगस नावे होती. अनेक मतदारांची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी होती आणि काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावरही मतदान झाले त्यामुळे, सर्व ईईव्हीएम न्यायालयात आणून न्यायालयासमक्ष पुन्हा मोजणी केली जावी, अशी त्यांची मागणी आहे.

मतदारयादी, मतदान केंद्रवरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाड यांचे विजयाचे प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी स्वतंत्र मागणीही केली आहे.

शेतीच्या वादातून एकाचा खून

■ महासागर प्रतिनिधी,
नागपूर, दि. २८ :

राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहजिल्ह्यात ग्रामीण भागातील गुन्हेगारीवरही पोलीस यंत्रणांचा अंकुश राहिलेला नाही. शहरापाठोपाठ आता ग्रामीण पोलीस हद्दीमध्येही गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची हिंमत वाढत असल्याने सामान्यांना जीव मुठीत धरून रहावे लागत आहे.

शेतीत पाण्याचा निचरा करण्यासाठी तयार केलेली नाली बुजवल्याने झालेल्या वादातून पारशिवनी तालुक्यातील सरोडी टोळी येथे एकाला काराची धडक देऊन सख्खा पुतण्याने जीवानिशी ठार मारले. पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी हे खूनी थरारनाट्य घडल्याने गावात खळबळ आहे.

त्यामुळे शेतीच्या वादातला जीवघेणा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लालू एकनाथ असे पुतण्याकडून खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतक लालू एकनाथ याचा लालू भोयर याच्याशी शेतीशी निगडित वाद सुरू होता. पोळ्या निमित्त लालू भोयर बाहेरगावी गेला असता एकनाथने त्याच्या शेतातल्या धुन्याला लागून असलेली नाली बूजवली. त्यामुळे संतापलेल्या लालू यादवने आधी एकनाथच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

जखमी एकनाथला पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही लालू भोयरने तलवारीने एकनाथवर हल्ला केला. आधीच जखमी लालू एकनाथ यांचा अखेर उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. पोलिसांनी लालू यादव विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २८ :

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रान पेचवले आहे. त्यात आता ओबीसी नेत्यांनीही उद्यापासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवून १५ दिवसांत मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादाची ठिणगी पडून वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे पाटील उद्यापासून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. त्याला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नागपुरात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला कडाडून विरोध करण्यात आला.

बबनराव तायवाडे यांनी याविषयी बोलताना

सांगितले की, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे. आजच्या बैठकीत उद्यापासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पत्रकार परिषद घेऊनही ओबीसी समाजाची भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी नागपुरातील सविंधान चौकात साखळी उपोषण केले जाईल. इतरही जिल्ह्यांत स्थानिक पदाधिकारी उपोष करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर पुढील १५ दिवसांत आम्ही मुंबईच्या दिशेने प्रयाण करण्याचा प्रयत्न असेल.

सरकारने आम्हाला ओबीसी आरक्षणाला हात न लावण्याची हमी दिली आहे. त्यावर सरकारने ठाम रहावे. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले जाते, त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊन आमच्या समाजाचे आरक्षण कमी करू नये. विशेषतः मराठा समाजातील नागरिकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, असे तायवाडे म्हणाले.

■ महासागर प्रतिनिधी,
बुलढाणा, दि. २८ :

चिखली तालुक्यातील हरणी हे शांतताप्रिय गाव एका प्रौढ इसमाच्या निर्घुण हत्येने हादरले. या इसमाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. काल बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा खळबळजनक घटनाक्रम घडला. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. गजानन बारकू पवार (वय ५५ वर्षे, राहणार हरणी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवराम कुसळकर (राहणार हरणी तालुका चिखली) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ आणि दहशतीचे वातावरण आहे.



घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेदरम्यान घडली. मृतक गजानन पवार हे शांताला जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. ते बराच वेळ परत न आल्याने त्यांचा भाऊ प्रकाश पवार व काही गावकऱ्यांनी गाव परिसरात त्यांचा शोध घेतला. यावेळी गावाबाहेरील मोकळ्या जागी त्यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यात मोठ्या दगडांने ठेचून हत्या

झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले झाले. डोक्याला झालेली गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव यामुळे पवार यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणी मृताचा भाऊ प्रकाश बारकू पवार (वय ४२, रा. हरणी) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आज गुरुवारी, २८ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय सहितेच्या कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी काशीराम कुसळकर यांने जुन्या वादाच्या कारणावरूनच गजानन पवार यांचा खून केला. यापूर्वीही तो गजानन पवार यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीत गाईला गोमाता असे मानतात. अर्थात हि गाय सवर्णां पुनर्न असलेल्या दुधाचा पुरवठा करते तसेच तिचे गोमूत्र देखील एक उत्तम जंतुनाशक म्हणून शेतीमध्ये वापरले जाते. याच गाईच्या शेणापासून ग्रामीण भागात शेण्या अर्थात जळणासाठी गोवऱ्या थापल्या जातात.

मात्र याच शेणापासून जळगावात एका गो शाळेत चवक गाईच्या शेणापासून गणपती मूर्तीची निर्मिती करण्यात येत आहे. या मूर्तींना मोठी मागणी सुद्धा असल्याच पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे पूर्णपणे नैसर्गिक संसाधन म्हणजे शेणापासून ही मूर्ती बनविलेली आहे. तसेच या मूर्तीसाठी वापरलेले रंगसुद्धा नैसर्गिक असल्याने पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.

गायीचे शेण आणि गोमूत्र याचे पावित्र आपल्याला माहित आहेत. त्याचप्रमाणे शेणापासून बनविलेल्या या मूर्तीच आध्यात्मिक, वैज्ञानिकहत्या अन्यत्र साधारण महत्त्व आहे. गायीपासून मिळणाऱ्या गोमूत्र तसेच शेणाचा वापर केला तर घरात सात्विकता येते असे या शेणाच्या मूर्तीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. शेणाच पावित्र महत्त्व लक्षात घेवून एरंडोल शहरालगत असलेल्या

: मुलखावेगळी माणसं :
गाईच्या शेणापासून
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती



समर्पण गोशाळा गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेणापासून गणपती मूर्ती बनविण्याचा उपक्रम राबवित असल्याच पाहायला मिळत आहे.

योगेश पाटील त्यांचे बंधू रवी पाटील व त्यांचे कुटुंबिय समर्पण गो-शाळा चालवित आहेत. गोशाळेत तब्बल ६० पेक्षा अधिक गायी आहेत. त्यांच्या चारा पाण्याचा खर्च निघावा यासाठी गोशाळेतील गायीच्या शेणापासून मूर्ती बनविण्याची

कल्पना योगेश पाटील यांना सुचली. गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेणापासून मूर्ती बनविण्याचा काम समर्पण गोशाळेच्या माध्यमातून केलं जात आहे. मूर्ती बनविण्याची ही प्रक्रिया पाहिजे तेवढी सोपी नव्हती. तब्बल दोन वर्षे प्रयत्न करून तसेच अभ्यासाअंती आकर्षक तसेच चांगल्या पध्दतीच मूर्ती साकारण्यात योगेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलं. नऊ इंच, बारा इंच आणि सोळा इंच अशा तीन आकारात मूर्ती बनविली जाते. या कामातून तब्बल १५ ते १६ जणांना रोजगार सुध्दा मिळाला आहे. गेल्या वर्षांपेक्षा जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात यंदा मूर्तीची मागणी पाचपट वाढल्याने लाखांची उलाढाल सुध्दा याद्वारे होत असून समर्पण गोशाळा व्यवसायाच्या दृष्टीकोनातून स्वावलंबी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला शेणापासून बनविलेल्या या मूर्तीमागच, आध्यात्मिक व वैज्ञानिक कारणा लक्षात आलं किंवा महत्त्व पटलं, तर या गोबर गणेशाची घरोघरी स्थापना होवून यंदाच्या गणेशोत्सवात प्रदूषण टाळता येईल. त्यामुळे खऱ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल, यात शंका नाही.

लोकमानस

स्वावलंबी झाल्याचेही पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला शेणापासून बनविलेल्या या मूर्तीमागच, आध्यात्मिक व वैज्ञानिक कारणा लक्षात आलं किंवा महत्त्व पटलं, तर या गोबर गणेशाची घरोघरी स्थापना होवून यंदाच्या गणेशोत्सवात प्रदूषण टाळता येईल. त्यामुळे खऱ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल, यात शंका नाही.

: माझं मत :

गणेशोत्सवाचे बाजारीकरण होत आहे का ?
श्रद्धा बेकवाडकर, गृहिणी

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला उत्तथवून टाकण्यासाठी सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी घरातल्या देवऱ्यातील गणेशोत्सवाला सार्वजनिक मंडपात आणले.त्यांचा त्यावेळचा उद्देश हा उदात्त होता. मात्र आता याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे एकदम गल्लोगल्ली पेव फुटलेले आहे. शिवाय प्रत्येकाचा राजा हा नवसाला पावणारा असे जोरात मार्केटिंग देखील होताना दिसतेय. त्यातूनच श्रद्धा भक्तिभाव बाजूला राहून या बापाच्या दर्शनासाठी गिरिबांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना लीआयपी पैसेस असं बाजारीकरण सुरू आहे. याच सार्वजनिक मंडळाकडे उत्सवाच्या १० दिवसात बापाच्या दानपेटीत जी दक्षिणा जमा होते त्याचा विनियोग नेमका कसा केला गेला याकडे देखील अनेक सार्वजनिक मंडळ दुर्लक्ष करतात हे बाजारीकरण आहे.

महेंद्र पाटील, अध्यक्ष, सार्व. गणेशोत्सव मंडळ, मुंबई.
गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीनेच साजरा करण्याचा आपल्या महाराष्ट्राचा प्रघात आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक नोंदणीकृत मंडळ त्याच पारंपरिक पवित्र जपतात देखील. परंतु हल्ली अगदी गल्लीबोळात अनेक गणेशोत्सव मंडळ निर्माण झालेली दिसतात. या मंडळाकडून जबरदस्तीने वर्गणी जमा करणे, बापांच्या आगमनाला आणि विसर्जनाला मोठाले कर्णकर्ष डीजे लावणे, बापांच्या प्रसादाचा बाजार मांडणे, मंडपात पत्त्यांचा जुगार खेळणे अशा गोष्टीमुळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमचाच बापा नवसाला कसा पावतो याची जाहिरातबाजी करणे यामुळे हा पवित्र आणि जगभरात नावाजलेला उत्सव बदनाम होतो आहे हे खरे आहे. बदलत्या काळानुसार या वाईट गोष्टींना प्रतिबंध घालायलाच हावा. ■ ■ ■

: संकलन व संयोजन :
सुबोध रणशेवरे, ९८३३९४६३५६
subodh.ranshevre | rediffmail.com

बचत गटाच्या नावाखाली महिलांची लाखो रुपयांनी फसवणूक

■ महासागर प्रतिनिधी,
भंडारा, दि. २८ :

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन महिलांकडून पैसे उकळण्याचा आणि त्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार भंडार्यात उघडकीस आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे बनावट शिफारस पत्र बनवून त्यावरून कर्जाची उचल करीत अनेक महिलांना लाखो रुपयांनी गंडा घालणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महिला सक्षमीकरणाच्या नावावर महिलांची फसवणूक होत असल्याचा

मावीमचे बनावट
शिफारस पत्र बनवून गंडा

प्रकार लक्षात कल्याणी येताच प्रशांत मते (२८, रा. गणेशपुर) यांनी भंडारा पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार केली. कल्याणी मते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दिपाली ठाकुर हिने ब्युटी पार्लरच्या माध्यमातून महिलांची ओळख करून विश्वास संपादन केला. बचत गट स्थापन केल्यास शासनाच्या विविध योजना व कर्ज सुविधा मिळतील असे सांगून महिलांकडून दरमहा १०० रुपये जमा करण्यात आले. महिलांनी देखील मोठ्या विश्वासाने दिपाली ठाकुर यांच्याकडे पैसे जमा करण्यास सुरुवात केली.

खापरखेडात एकाच दिवशी दोन पिस्तूल जप्त

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २८ :

खापरखेडात एकाच दिवनाच्यानेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सामावलेल्या खापरखेडा परिसरातून पोलिसांनी एकाच दिवशी दोघांकडून वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिस्तूल व काडतुसे जप्त केली. गुन्हे शाखेच्या पथक पाचने रात्री मंगळवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ही कारवाई केली. दोन

पिस्तूल जप्त पथकाला कामठी खापरखेडा मार्गावर एक व्यक्ती पिस्तूल बाळगून फिरत असल्याचा सुवावा मिळाला. पथकाने तेथे जाऊन झगुरसिंग उर्फ विक्की सरनागते (२७, महाजननगर, पारशिवनी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडून दुचाकी व पिस्तूल जप्त करण्यात आले.

भाजपकडून जरांगे विरोधात निदर्शने ओबीसी आरक्षणात घुसखोरी करत असल्याचा आरोप

■ महासागर प्रतिनिधी, गडचिरोली, दि. २८ :

ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला सरसकट समाविष्ट करण्याच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवत मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात भारतीय जनता पार्टी-ओबीसी मोर्चाच्या वतीने गुरुवारी गडचिरोली शहरात जोरदार निदर्शने करण्यात आले. शहरातील इंदिरा गांधी चौकात झालेल्या या आंदोलनावेळी जरांगे मुदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. ओबीसी आरक्षण हा आमचा घटनात्मक हक्क असून त्यावर कुणचीची घुसखोरी आम्ही सहन करणार नाही. मनोज जरांगे हे ओबीसींच्या हक्कांवर आघात करत आहेत. त्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. आज गडचिरोलीतून निषेधाचा आवाज उठला असून, यापुढे प्रत्येक तालुक्यात आक्रमक आंदोलन करून जरांगे यांना त्यांची जागा दाखली जाईल, असा इशारा माजी खासदार अशोक नेते यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी याकडे गांधीयाने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान आंदोलकांनी जरांगे मुदाबादच्या घोषणाबाजीसह आपला संताप व्यक्त केला.



कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला चपलांनी मारून निषेधाचा इशारा दिला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी आक्रमक व ठाम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. निषेधानंतर भाजपाच्या शिटमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेतली. शिटमंडळाने त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली आणि निवेदन दिले. या निवेदनातून ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे, तसेच कुणाच्याही दबावाखाली या आरक्षणात कोणताही बदल करू नये, अशी ठाम भूमिका

व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनात माजी खासदार व भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोते, ओबीसी नेते प्रशांत वाघरे, प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेडी, रमेश भुरसे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, डॉ. चंदा कोडवते यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भातील ११ जिल्ह्यांना घेतलो अलर्ट
■ महासागर प्रतिनिधी,
नागपूर, दि. २८ :
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट, तर दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात येला अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना येला अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात मुसळधार तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.